

August 02, 2025

To.

The Listing Department BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, 2nd Floor, Dalal Street, Fort,

Mumbai - 400 001 Scrip Code: 520155

Dear Sir / Madam.

Subject: Newspaper Publication of Financial Results for the quarter ended June 30, 2025

Reference: Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

This is to inform you that the Board of Directors of the Company in its meeting held on Friday, August 1, 2025, has approved the Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2025.

In this regard and pursuant to the provisions of Regulation 47 of the Listing Regulations, we herein enclose the copy of the Newspaper publications dated August 2, 2025, published in the following newspapers:

- 1. Financial Express (English Newspaper)
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi Newspaper)

You are requested to take the same on record.

Thanking you

Yours faithfully

For Starlog Enterprises Limited

Edwina Dsouza Whole-time Director DIN: 09532802

Place: Mumbai Encl: A/a



SAL AUTOMOTIVE LIMITED

CIN: L45202PB1974PLC003516 Regd. Office: C -127, IV Floor, Satguru Infotech, Phase VIII, Industrial Area, S.A.S.

Nagar (Mohali), Punjab - 160071 Tel.: 0172-4650377, Fax: 0172-4650377, Email: kaushik.gagan@salautomotive.in Website: www.salautomotive.in

NOTICE TO SHAREHOLDERS-SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

In accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/ 2025/97 dated July 02, 2025, shareholders of SAL Automotive Limited ("Company") are hereby informed that a special window has been made available for a period of six months, from July 07, 2025 to January 06, 2026, for the re-lodgement of transfer deeds which were lodged prior to the deadline of April 01, 2019, and were rejected, returned, or not attended to due to deficiencies in the documents, process, or otherwise. During this period, shares that are re-lodged for transfer will be processed only in demat mode. Due process shall be followed for such transfer-cum-demat requests.

Eligible shareholders who wish to avail this opportunity are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agent, MCS Share Transfer Agent Ltd., 179-180, 3rd Floor, DSIDC Shed, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi - 110020. Tel. No.: 011-4140 6149, E-mail: helpdeskdelhi@mcsregistrars.com, within the stipulated period.

For SAL Automotive Limited

Place: Ghaziabad Gagan Kaushik Company Secretary & General Counsel Date : August 01, 2025

ELIXIR CAPITAL LIMITED

CIN:L67190MH1994PLC083361 Registered Office: 58, Mittal Chambers, 228, Nariman Point, Mumbai – 400 021 Website: www.elixircapital.in, Email: dm@elixirequities.com, Tel: 022 6115 1919

NOTICE The Thirty First (31st) Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Tuesday, August 26, 2025 at 10.00 a.m. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses set out in the Notice of AGM which has been emailed to the members.

The Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its Circular dated September 19, 2024 read with MCA Circulars dated May 5, 2020, April 8, 2020, April 13, 2020 (collectively referred to as the 'MCA Circulars') and SEBI Circular dated May 12, 2020 and October 3, 2024 permitted the holding of AGM through VC / OAVM, without the physical presence of members at a common venue. In compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA Circulars, the AGM of the Company will be held through VC

The Company has on Thursday, July 31, 2025 completed sending emails through M/s. Bigshare Services Private Limited (Registrar and Share Transfer Agent or RTA) the 31s Annual Report for the financial year ended March 31, 2025 together with the Notice of 31s AGM to members whose email addresses were registered with the Depository and RTA. Members may note that the Notice of the AGM and Annual Report for the financial year ended March 31, 2025 is available on the Company's website at https://elixircapital.in/annual_pdf/Elixir_Annual_Report_2024-25.pdf and on the website of BSE Limited at www.bseindia.com where the shares of the Company are listed. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM only. The instructions for attending the AGM through VC/OAVM are provided in the Notice of the AGM. Members

attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members holding shares as on the cut-off date, Tuesday, August 19, 2025 to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. The remote e-voting period begins from Saturday, August 23, 2025 at 9.00 a.m. and ends on Monday, August 25, 2025 at 5.00 p.m. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting'). The detailed manner of remote e-voting / e-voting during the AGM for members holding shares in physical mode, dematerialized mode and for members who have not registered their email address is provided in the Notice of the AGM. The login

credentials for e-voting will be sent to all the members at their registered email address. The requirement to send physical copies of the Notice of the AGM along with the Annual Report of financial year 2024-25 to members holding physical shares and those who have not registered their email addresses is dispensed in accordance with aforesaid MCA Circulars and SEBI Circulars.

Notice of Book Closure:

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, Notice is hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, August 20, 2025 to Tuesday, August 26, 2025 (both days inclusive) for the purpose of the AGM and payment of dividend on the Equity Shares of the Company for the year ended March 31, 2025. The dividend as recommended by the Board, if declared at the meeting, will be paid on or before September 24, 2025.

SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUEST OF PHYSICAL SHARES Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 2, 2025, a special window has been opened from July 7, 2025 till January 6, 2026, only for relodgement of transfer deeds, which were originally lodged prior to the deadline of April 1 2019 but were rejected / returned / not attended due to deficiency in the documents / process / or otherwise missed the extended timeline of March 31, 2021 for re-lodging their documents for transfer of securities

Investors who have missed aforesaid timeline for re-lodging their documents for transfer of securities are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agent ('RTA'), Bigshare Services Private Limited at email id investor@bigshareonline.com or at their office at Office No. S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai: 400 093 or the Company at email id dm@elixirequities.com for further assistance.

The securities in physical mode that are re-lodged for transfer shall be issued only in demat mode, once all the documents are found in order and the process is followed for such transfer-cum-demat requests. The lodger must have a demat account and shall provide its Client Master List along with transfer documents and share certificate while re-lodging the documents for transfer with RTA.

> By Order of the Board FOR ELIXIR CAPITAL LIMITED Radhika Mehta

Place: Mumbai Date: August 1, 2025 **Whole-Time Director** DIN: 00112269

RAS RESORTS AND APART HOTELS LIMITED Regd. Office: Rosewood Chambers, 99/C Tulsiwadi, Tardeo, Mumbai – 400 034. CIN: L45200MH1985PLC035044

Tel No. 4321 6600 **E-mail id:** companysecretary@rasresorts.com Website: www.rrahl.com

NOTICE TO SHAREHOLDERS WITH RESPECT TO 41st ANNUAL GENERAL MEETING NOTICE is hereby given that the 41st Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Saturday, September 06, 2025 at 11.00 a.m. through Video Conferencing ("VC") or other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business set out in the Notice of the AGM which will be circulated for convening the AGM. The AGM will be held

without the physical presence of the Shareholders at a common venue. In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, read with notifications and General Circulars issued by Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, and subsequent circulars issued in this regard the latest being September 19, 2024 (collectively referred to as '**MCA Circulars**') the AGM of the members of the Company will be held through VC/OAVM. Further, SEBI vide its Circulars dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022, January 5, 2023, October 07, 2023 and October 03, 2024 (SEBI Circulars) has

allowed listed entities to send their Annual Report in electronic mode. The instructions for joining the AGM are being provided in the Notice of the AGM and attendance of the Shareholders attending the AGM through VC/ OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2024-25 ("Annual Report") would be sent only by electronic mode to those Shareholders whose email addresses are registered with the Company/ Depository Participants/Registrar and Share Transfer Agent (RTA) in accordance with the aforesaid MCA circulars and said SEBI Circulars. A letter providing a weblink for accessing the annual Report will

The Notice of the AGM and Annual Report will also be available on the website of the Company at https://www.rrahl.com/ and websites of BSE Limited i.e. at https://

be sent to those Members who have not registered their E-mail IDs.

www.bseindia.com/ The Company is pleased to provide the facility of e-voting to its Shareholders, to enable them to cast their votes on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means, using remote e-voting system (e-voting from the place other than venue of the AGM) as well as e-voting during 'the proceeding of the AGM (collectively referred as e-voting"). The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL), for providing the e-voting facility to the Shareholders. The instructions for e-voting are provided in the Notice of the AGM.

Shareholders whose Email IDs are already registered with the Company/ Depository/ RTA, may follow the Instructions for e-voting as provided in the Notice of the AGM. Members who have still not registered their e-mail ID are requested to get their e-mail ID registered as follows:

- Shares in Physical Mode: Please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) along with form no. ISR-1 as per SEBI Circular dated 03rd November, 2021 by email and in hard copy to M/s Satellite Corporate Services Private Limited, Registrar and Transfer Agent service@satellitecorporate.com Company companysecretary@rasresorts.com (Kindly click the following link to download the form: https://www.satellitecorporate.com/KYC-for%20physical.pdf
- Shares in Dematerialized Mode: Please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to M/s Satellite Corporate Services Private Limited, Registrar and Transfer Agent at service@satellitecorporate.com Company

companysecretary@rasresorts.com for sending the notice through email and also get the details updated in your demat account for future purpose. Updation of PAN and other details – As required under SEBI Master Circular dated 23rd June, 2025, the Company has sent individual letters to all the Members holding shares

of the Company in physical form for furnishing their PAN, KYC and Nomination details. Members holding shares of the Company in physical form are requested to go through the requirements hosted on the website of the Company https://www.rrahl.com/ and furnish the requisite details. For Ras Resorts and Apart Hotels Limited

Place: Mumbai

Dated: 02.08.2025

Vishamber Shewakramani **Managing Director** DIN:00021163

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT

(Regulation 14 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017)

FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF MAX LIFE PENSION FUND MANAGEMENT LIMITED MAX LIFE PENSION FUND MANAGEMENT LIMITED

Name of Corporate Person Date of incorporation of Corporate Person 28/02/2022 Registrar of Companies, Delhi Authority under which Corporate And Haryana Person is incorporated /registered

identity number of Corporate Person Regd. Office: 3rd Floor, Plot No. 90 C, Sector 18, Urban. Address of the registered Office and Principal office (If any) of Corporate Person | Estate, Gurgaon, Gurugram, Haryana, India-122001. Website: https://www.maxlifepensionfund.com/ Branch Office: 2nd Floor, Baba House, Plot Bearing Cts, No. 268 M V Road, Chakala, Andheri East Chakala,

Corporate identity number / limited liability | U68020HR2022PLC101655

Mumbai, Maharashtra, India - 400093. 6. Liquidation commencement date of 29/07/2025 Corporate Person Hardey Singh Name, address, email address, telephone number and the registration number of Address: 101, Plot No. 6, LSC, Vardhman Raidhani.

Plaza, New Rajdhani Enclave, Delhi-110092.

Sd/-

Email: singh_hardev@rediffmail.com

Telephone Number: +91 9810331425

Rean. No.: IBBUIPA-002/IP-N00177/2017-18/10449 AFA valid upto: 31,12,2025 8. Last date for submission of claims 28/08/2025

iguidation on 29/07/2025. The stakeholders of Max Life Pension Fund Management Limited are hereby called upon to submiproof of their claims, on or before 28/08/2025 to the liquidator at the address mentioned against item 7. The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders

Notice is hereby given that Max Life Pension Fund Management Limited has commenced voluntary

may submit the proof of claims in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

the Liquidator

Hardev Singh Date: 01.08.2025 Liquidator of MAX LIFE PENSION FUND MANAGEMENT LIMITED Place: Delhi Regn. No.: IBBI/IPA-002/IP-N00177/2017-18/10449

STARLOG ENTERPRISES LIMITED

MSME regn. No. UDYAM-MH-18-0205650 Regd. Office: 501, Sukh Sagar, N. S. Patkar Marg, Mumbai - 400007 Email: cs@starlog.in | website: www.starlog.in EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

CIN: L63010MH1983PLC031578

S/N	PARTICULARS	Quarter ended			Year ended
		30.06.2025 Unaudited	30.06.2024 Unaudited	31.03.2025 Audited	31.03.2025 Audited
1	Total Income	228.44	258.52	221.78	1,208.08
2	EBIDTA	(24.58)	99.69	184.89	3,148.62
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(109.57)	39.77	(287.60)	(180.89)
4	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(109.57)	39.77	20.35	2,706.37
6	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(109.57)	39.77	20.35	2,706.37
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(109.57)	39.77	19.75	2,705.77
7	Equity Share Capital	1,496.69	1,196.70	1,196.70	1,196.78
8	Earning Per Share (face value of ₹10/- each, not annualised for quarterly figures)		10m.10		22000
	Basic:	(0.73)	0.33	0.17	22.61
	Diluted	(0.73)	0.33	0.17	22.61

S/N	PARTICULARS		Quarter ended			
		30.06,2025 Unaudited	30.06.2024 Unaudited	31.03.2025 Audited	31.03.2025 Audited	
1	Total Income	323.41	286.48	298.78	1,463.07	
2	Profit Before Tax	(214,47)	18.83	1.35	2,633.09	
3	Profit After Tax	(214.35)	18.83	(4.14)	2,607,61	

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of Bombay Stock Exchange (www.bseindia.com) and also on the Company's website "www.starlog.in". The same can also be accessed by scanning the QR code provided below: For Starlog Enterprises Limited

Place: Mumbai Date: 1st August, 2025

Raj Atul Manek

Director DIN: 10997941

ROYAL ORCHID HOTELS LIMITED CIN: L55101KA1986PLC007392

Registered Office: No.1, Golf Avenue, Adjoining KGA Golf Course, Airport Road, Bengaluru - 560 008.

INDIA. T: +91 80 25205566, F: +91 80 25203366, www.royalorchidhotels.com CIN: L55101KA1986PLC007392

NOTICE

Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF).

This Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("The Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016 ('the Rules'), as amended from time to time, all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for sever consecutive years of more, shall be transferred by the Company to IEPF constituted under Section 125 of the Companies Act, 2013 as per the procedure set out in the Rules.

The Company will not transfer such shares to IEPF where there is a specific order of the court/Tribunal/ statutory authority for refraining transfer of such shares or where the shares are hypothecated/pledged under the Depositories Act. 1996.

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF, for taking appropriate action(s).

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website at https:// www. royalorchidhotels .com /investors, Shareholders are requested to refer to the website at https://www.royalorchidhotels.com/investors to verify the details of their unclaimed dividend and shares liable to be transferred to IEPF.

As per the above mentioned rules shares held in physical form are liable to be transferred to IEPF Authority, by issuing new share certificates and upon issue of such new share certificates, the original share certificate(s) which stand registered in your name will be deemed cancelled and non-negotiable.

In case shares are held in demat form and are liable to be transferred to IEPF Authority, the Company will execute Corporate Action for transfer of shares in favour of the Demat account of the IEPF.

Shareholders may note that the shares and benefits accrued thereon which are transferred to IEPF from time to time, can be claimed after following the procedure prescribed by the Rules.

If valid claim not received from the concerned shareholders before 31st October 2025, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer such unclaimed dividend amount for the F.Y 2017-18 &the shares to the IEPF Authority as per procedure

stipulated in the Rules, without any further notice. Please note that no claims shall lie against the Company in respect of unclaimed dividend amounts and shares transferred to IEPF. The shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF Authorities after following the procedure prescribed in the Rules and the same

Please feel free to contact the Registrar & Transfer Agent, in case you have any claim / queries at the following address:

Name & Address of Registrar & Transfer Agent Integrated Registry Management Services Private Limited

is available at IEPF website ie.www.iepf.gov.in.

CIN No: U74900TN2015PTC101466 No. 30, Ramana Residency, 4th Cross, Sampige Road Malleswaram, Bangalore - 560003 Tel: +91-80-23460815

Email: irg@integratedindia.in

Place : Bengaluru Date: 01.08.2025

Ranabir Sanyal Company Secretary and Compliance Officer

Royal Orchid Hotels Ltd.

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that following share certificate of JSW Steel Limited having its registered office at JSW Steel Limited, JSW Centre, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051, registered in the name of the following shareholder have been lost by them.

PUBLIC NOTICE

Sr. Name of the **Distinctive Numbers** No. of Shares No. Shareholde SHARAD R ISW0718064 2695264 2416033561 - 2416034060 | 500 for Rs. 1/- faci

SEKSARIA The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate should lodge such claim with the company or its Registrar and Transfer Agent KFin Technologies Ltd, Karvy Selenium, Tower- B, Plot No. 31 & 32, Financial district Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad, Telangana, 500032 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate. Place: Mumbail

Date: 02,08.2025

इंडियन बैंक ▲ इलाहाबाद

Indian Bank ALLAHABAD

SHARAD RADHESHYAM SEKSARIA

Andheri East Branch: Shop No 1,2&3, Shivkrupa "H" CHS Ltd, Opp Haveli, Old Nagardas Road, Andheri East Mumbai – 400069

POSSESSION NOTICE (For Immovable Property)

[Under Rule-8(1) of Security Interest (Enforcement) Rules. 2002] Whereas: The undersigned being the Authorised officer of the Indian Bank, under

the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 09.05.2025 calling upon the borrower M/s Pooja Engineering Works a proprietary concern, Mr Babu Dhondu Manve (Propreitor/ Mortgagor) and Mr Vasudev Sanjeev Rao (quarantor) to repay the amount mentioned in the notice being Rs. 40,27,697/-(Rupees Forty Lakhs Twenty-Seven Thousand & Six Hundred Ninety-Seven Only) within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the

public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 and 9 of the said rules, on this 28th day of July of the year 2025. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the

property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Bank for an amount of Rs. 40,27,697/- and interest thereon. We draw attention to the provisions of section 13(8) of the SARFAESI Act and the rules framed there under which deals with your rights of redemption over the securities.

Description of Immovable Property:

All that part and parcel of property consisting of Gala No. - 13 B, Ground Floor, Building No. -3, Universal Eastate Premises, R.K. Sing Marg, Andheri (East), Mumbai – 400 069, Bounded as follows: On or Towards North: By CITY Survey No 85. On or towards South: By CITY Survey No 86 sub division No 17. On or towards East: By CITY Survey No 87. On or

towards West: By Right of passage. Date: 28.07.2025

Place: Mumbai

Sd/-**Authorized Officer** (Indian Bank)

For Advertising in

TENDER PAGES Contact

JITENDRA PATIL Mobile No.:

9029012015 Landline No.: 67440215

CyberMedia

Cyber Media (India) Limited CIN: L92114DL1982PLC014334

Registered office: D-74, Panchsheel Enclave, New Delhi-110017, Tel.; 011-26491320 Corporate office: Cyber House, B-35, Sector-32, Gurugram-122003. Tel.: +91-124-423.7517 Email: investorcare@cybermedia.co.in, Website: www.cybermedia.co.in Notice of 43rd Annual General Meeting

Notice is hereby given that the 43rd Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Monday, August 25, 2025 at 12:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") in accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act'), Circular issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ('SEBI') to transact the businesses as stated in the AGM Notice dated July 25, 2025.

The Ministry of Corporate Affairs has, vide its General Circular 09/2024 dated September 19, 2024, and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024, permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through VC / OAVM, without physical presence of the members at a common venue. In compliance with the MCA Circulars and SEBI Circular, the AGM of the members of the Company is being held through VC / OAVM. The registered office of the Company shall be deemed to be the venue for the AGM

In compliance with the Act, Rules made thereunder and above Circulars, copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year 2024-25 have been sent to all Members of the Company to their email addresses whose email ids are registered with the Company/Depository Participants/Registrar and Transfer Agent (RTA). Electronic dispatch of the Notice and Annual Report has been completed on August 01, 2025. Annual Report alongwith Notice of AGM is also available on the Company's website: www.cybermedia.co.in, website of stock exchanges, BSE Limited ('BSE') and National Stock Exchange of India Limited ('NSE') at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and website of MUFG Intime India Private Limited ('MUFG') at www.instavote.linkintime.co.in.

Instructions for remote e-voting

New Delhi

August 01, 2025

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Listing Regulations. and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing to its members, facility to cast their votes electronically on the businesses as set out in the Notice of AGM, proposed to be transacted at the AGM to be held on August 25, 2025. All the Members are hereby informed that the business as set out in the Notice of AGM shall be transacted through electronic means only. The details of remote e-voting are as under:

- Remote e-voting shall commence at 9:00 a.m. (IST) on Friday, August 22, 2025 and ends at 5:00 p.m. (IST) on Sunday, August 24, 2025. The remote e-voting module shall be disabled by MUFG for voting thereafter.
- Members who have not cast their vote through remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during AGM.
- Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM shall be eligible to attend the AGM, however they shall not be entitled to cast their vote again at the AGM.
- means and before the cut-off date (i.e. Tuesday, August 19, 2025) may obtain the User ID and Password by sending at email id: delhi@in.mpms.mufg.com. However, if the person is already registered with MUFG for remote e-voting, then the existing user id and password can be used for casting the vote.

Member who acquired shares after sending the Annual Report through electronic

- Detailed procedure for obtaining user id and password and the instructions on the manner in which e-voting is to be cast, is provided in the Notice of AGM. Members may contact for any query or inconvenience or grievances, if any, in
- voting through electronic mode at the help line of MUFG at 022-49186000 or email at enotices@in.mpms.mufg.com or insta.vote@in.mpms.mufg.com. A facility to attend the AGM through VC/OAVM is available through the MUFG e-voting system at https://instameet.linkintime.co.in. Detailed procedure to attend AGM through

VC is given in the Notice of AGM. By Order of the Board of

Cyber Media (India) Limited Anoop Singh Company Secretary

Place: Mumbai

Date: 01.08.2025

GHV INFRA PROJECTS LIMITED

Registered Office: Kanakia Wall Street, A-511/512, 5th Floor, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093.

Tel:+91 22 6941 1500 | E-mail:info@ghvinfra.com Web:www.ghvinfra.com NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 02nd Extra-Ordinary General Meeting (EGM) of the Members of the Company will be held on Tuesday, August 26, 2025 at 04.00 PM (IST) through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) facility provided by National Securities Depository Limited ("NSDL") to transact the businesses as set out in the Notice convening the EGM in accordance with the Companies Act, 2013, SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, Ministry of Corporate Affairs Circular dated September 19, 2024 read with Circular dated April 8, 2020 Circulars dated April 13, 2020, May 5, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020 January 13, 2021 December 14, 2021 May 5, 2022, June 23, 2021 and December 28, 2022 and Securities and Exchange Board of India (SEBI) Circulars dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 (collectively referred to as "Circulars") and in compliance with the such other Circulars issued from time to time by Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange.

In compliance with the above circulars, copy of the Notice of EGM has been sent electronically on August 01, 2025 to those members who have registered their email address with Company/ Registrar and Share Transfer Agent (RTA)/ Depository Participants as on Friday, July 25, 2025. The notice of EGM is available on the website of the Company i.e. https://ghvinfra.com and on the website of the stock exchange at www.bseindia.com.

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. Tuesday, August 19, 2025, may cast their vote electronically on the business set out in the Notice of EGM. The company has availed facility of National Securities Depository Limited (NSDL) for providing remote e-voting / e-voting facility at EGM. The detailed procedure/instructions for remote e-voting/ e-voting during EGM are contained in the Notice of EGM. A person who is not a member as on cut-off date should treat this Notice for information purpose only.

Further, members who have not yet registered their e-mail addresses with the Company are requested to get the same registered with the Company/ RTA. Detailed process for registration of e-mail address with the Company/RTA is given in Notice of EGM, Additionally, Members who have not registered their e-mail addresses with Company may obtain Login credentials for attending EGM through VC/OAVM and vote for the resolutions proposed in the Notice. Detailed process for obtaining Login credentials for e-voting for the resolutions proposed is given in Notice of EGM.

That any person who acquires shares and becomes member of the company after the Notice has been sent electronically and hold shares as on the cut-off date i.e. Friday, July 25, 2025 may obtain the User ID and password by sending a request at helpdesk evoting@nsdl.com. However, if you are already registered with NDSL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" option available on evoting@nsdl.com.

- In this regard, the Members are hereby further notified that: i. Remote E-voting period shall commence from Saturday, August 23, 2025 at 09:00 a.m. IST and ends on Monday, August
- 25, 2025 at 05:00 p.m. IST. Voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on Monday, August 25, 2025.
- iii. The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote iv. The members who are entitled to vote but have not exercised their right to vote through remote e-voting may vote during

the EGM through e-voting for all business specified in the Notice.

- The Company has appointed M/s. Kothari H & Associates, practicing company secretary, as scrutinizer for conducting the E-voting & Remote E-Voting process thereto in accordance with the provision of the Act read with the rules in fair and transparent manner. The results of the voting shall be announced within two working days of the conclusion of the EGM. The results declared along with the scrutinizers report shall be placed on the company website for the information of the members besides being communicated to stock exchange.
- vi.In case of queries/grievances, you may refer to frequently asked questions (FAQ) and e-voting manual available at helpdesk.evotingindia.com under help section or contact NSDL or write an email to relations@nsdl.com, info@nsdl.com or contact MUFG Intime India Private Limited, (RTA) via email on mumbai@in.mpms.mufg.com.

For GHV INFRA PROJECTS LIMITED (Formally known as Sindu Valley Technologies Limited)

Ajay Hans Managing Director (DIN: 00391261)



ш

C



epaper.financialexpress.com

मुंबई लक्षदीप 🚺

जाहीर सूचना याद्वारे सुचना देण्यात येते की, आम्ही याखार्ल क्रिया प्राथनान्स लिमिटेड FINSER नौत्मीकृत कार्यालयः बबाब फायनान्स लिमिटेड, द्वारा-बबाब ऑटो लिमिटेड कॉम्प्लेक्स मुंब्दे पुगे रोड बाकुडी पुगे ४११०३५. कॉमीरेट कार्यालयः वबाब फायनान्स लिमिटेड, पुगे-अहमत्मर रोडच्या बाहेर, विमान मण्ड, पुगे – ४११०१४. शाखा कार्यालयः बबाब फायनान्स लिमिटेड ११ वा मबला बाशर आयरी पार्क रोड क्रमांक १६ वागळे जोयोगिक वसाहत कृषी कार्यालयाव्यळ ठाणे पश्चिम - ४००६०४. प्राप्तकृत अधिकान्यांची माहितीः नावः अस्मलान शेख, ईनेल बागडीः अडबीका.shekh@bajajfinserv.in, नोबाईल क्र.+९१ ८२००९०१७५ न्या अनुसूचीमध्ये अधिक तपशिलवारपण वर्णन केलेली सद्भिका श्री. निखल विजय भेंडे. सं रिमा निखिल भेंडे आणि श्री. रमेश जजानन पुरोहित यांनी विकी करारनामा दिनांक २८ जानेवारी २०२१ मोंदणी क्र. बीबीआय-५-१२१९-२०२१ सह चावयाच्या विक्री करारपत्र दिनांक २९ हिसेंबर परिशिष्ट- ४-ए (निक्म ८(६) ची तस्तुदी पहा) सरफाक्सी काक्दा २००२ अंतर्गत ई-लिलाव विक्री सूचना सिक्युरिटाक्क्रेशन ॲण्ड रिक-स्टुक्शन ऑफ फावनात्त्रिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत स्थावर मालमत्ते ची विक्री २०२०, नोंदणी क्र. बीबीआय-२-९७४३-२०२० खरेदी केल्याचे आणि त्यामधील सदर सदनिकेची संयुक्तरित्या मालकी असल्याच्या आणि बजाज फायनान्स लिमिटेड (बीएफएल) कडे तारण ठेवलेल्या आणि ज्याचा ताबा येण्यात आला होता त्या खालील प्रतिभूत सदर श्री. रमेश जजानन पुरोहित यांचे दि. ०८ ारि जेरिक निर्मात क्षिताप्राणणे जनेता आणि कर्जेटा/सह-कर्जेटा/ताणकर्ता वांना सुरना देण्यात येत आहे, काववाच्या तहदीनुसार बीएफरानचा प्राधिकृत अधिकान्याने दिल्ले हे कर्जे येथे नमूद केलेल्या रकमेची आणि पुढील लागू व्याज, झुल्क आणि खर्च इलावेच्या वहुलीसाठी लिलाहादि विकले वाईल. खाली वर्णन केलेली प्रतिभूत मालमाा बुसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि बसे आहे जे काही आहे या तत्वानुसा नोव्हेंबर, २०२२ रोजी निधन झाले व त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी - सौ. रिमा निखिल भेंहे ही त्यांची केवळ कायदेशीर वारस असल्याच्या निवेदनावरून सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स (नियम) च्या नियम क्र.८ व ९ अंतर्गत थकबाकी वसूल करण्यासाठी विक्री केली जात श्री. निखिल विजय बेंहे आणि सौ. रिमा निखिल बेंहे जे त्या सदनिकेवर हक्क असल्याचा दावा करीत ई-लिलावाचे त**पशिल** आहेत, त्यांच्या शीर्षकाची तपासणी करीत आहोत. कर्जदाराचे नाव आणि १. में. **तिष एंट.** त्याचा मालकाहारे, राहणार-३ रा मजला २५९ ३०२ सुघा केशव अवार्टमेंट रेती वर रोड करोळी जाणे महाराष्ट्र ठाणे ४२१३०२, **तसेच** ऑकिस क्र.फ्सएक/६, एसएक/७, एसएक/१, एसएक/१, एसएक/१, एसएक/१, एसएक/१, एसएक/१, एसएक/१, एसएक/१, जाहिस क्रमांक एसएक/६, एसएक/१, एसएक/१, यो जाकर अर्थे के अरुका टॉवर अरुका, मौजे-तांडलावा ता. आणि जिल्हा-वडीटरा गुकरात ३९०००७, **२. वश लिजेश सालंकी**, राहणार-मीनलंड सोसावटीच्या मागे ए१ जलका सोसामटी आणि एससा पंट्रोल एम जबक वार्ड क्र.१९ कार्यालय टाईम सर्कल हटी नगर बडीटरा बडीटरा ३०००१, गुकरात, **३. डिपल लिजेश सोलंकी**, ग्रीमलंड सोसायटी कोणा व्यक्तीचा, त्याच्या वैयक्तिक क्षमतेमध्ये किंव अन्यथा, सदर सदिनकेमध्ये ताबा, गहाणवर घारणधिकार, भाडेपद्री, उप-भाडेपद्री किंवा कोणतीही व्यवस्था किंवा लिव्ह ऑण्ड लायसन्स, वापर, भोजवटा, खरेदी, हस्तांतरण भेट, न्यास, वारसा, विक्री करारफा, सामंजस्य मागे ए१ जलपा सोसायटी आणि एस्सार पेट्रोल पंप जवळ वॉर्ड क्र.११ कार्यालय टाईम सर्कल हरी नग वडोदरा बडोदा ३९००२१ ग्रुजरात, **४. हितेश मण्निताल सोत्तकी,** ग्रीनलॅंड सोसायटीच्या मागे ए१ करार या मार्जे किंवा अन्यया कोणत्याही प्रकारे किंवा कशाही स्वरुपामध्ये कोणताही हक्क, शीर्षक जलपा सोसायटी आणि एस्सार पेट्रोल पंप जवळ वॉर्ड क्र.११ कार्यालय टाईम सर्कल हरी नगर वडोद बडोदा ३९००२१ गुजरात, संपर्क- ९८२०४०३१३५, ईमेल- tanishent27@gmail.com किया हितसंबंध असल्यास किंवा तसा दावा करीत असल्यास, कोणी व्यक्ती श्री. रमेश गजानन पुरोहित यांचा वारस/वारसा हक्कदार असल्याचा दावा करीत

> समजण्यात येईल. वरील उल्लेखित अनुसूची जेरबार्ड वाहिया मार्ग. भोर्डवाहा. परेल मुंबई-४०००१२ येथे वसलेल्या असलेल्या आणि ज्ञान परेल-शिवही विभागाचा सी.एस. क्र. ४३२ ६५६ (भाग) धारण केलेल्या जमिनीच्या भुखंहाक बांधलेल्या "एल ॲण्ड टी क्रिसेन्ट बे टी-५ को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि." (सदर संस्था मधील "एल ॲण्ड टी क्रिसेन्ट बे" (सदर इमारत) च्या टी५- विगमधील २० व्या मजल्यावरील सदिनका क २००५ मोजमाप १०५२ ०७ चौ फ (कार्पेट क्षेत्रफळ) (**सदर सदनिका**) व त्यासह दोन कार पार्किंग जागा क्र. पी१-२३० आणि पी१-२३९ (सदर कार पार्किंग जागा).

असल्यास, त्यांनी तो दावा किंवा आक्षेप, जर

असल्यास, सहाय्यक दस्तऐवजांच्या प्रतींसह लेखी

स्वरुपात सदर सूचना प्रसिद्धीच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. असे

केल्यास, कोणताही दावा नाही असे मानण्यात

येईल आणि तो जर असल्यास, सोह्न दिला असे

मुंबई येथे दि २ ऑगस्ट , २०२५ रोजी पारित मे. पिरानी ॲण्ड कं. करित सही/- सौ. झीनत पिरानी ॲहव्होकेट उच्च न्यायाल ए-२०३, रॉयल सॅण्ड्स, शास्त्री नगर सिटी मॉलच्या मागे, अंधेरी प, मुंबई-५३ संपर्कः ९८१९६५७४४३

यवतमाळमध्ये उबाठाला खिंडार; शिंदे यांच्या उपस्थितीत सात नगरसेवकांचा पक्ष प्रवेश

शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा ओघ यवतमाळमधील नेर तीन नगपालिकेच्या माजी नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. या पक्ष प्रवेशाने जिल्ह्यात यवतमाळ उबाठा गटाला खिंडार पडले आहे. गुरुवारी रात्री उशिरा ठाण्यात **झालेल्या पक्ष प्रवेश** सोहळ्याला शिवसेना मंत्री संजय उपस्थित होते. लवकरच यवतमाळ जिल्ह्यातील विविध पक्षांचे १० हजार कार्यकर्ते आणि प्रमुख

पदाधिकारी शिवसेनेत

प्रवेश करणार आहेत.

आज शिवसेनेत नेर नगरपालिकेचे उबाठाचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल, माजी सुनीता नगराध्यक्ष माजी जयस्वाल नगराध्यक्ष वनिता मि सळे, नगरसेवक संदीप दिलीप गायकवाड. म्हरके, साजिद शरिफ, नगरसेविका सरिता नगरसेविका सुने, दर्शना इंगोले. उबाठाचे अल्पसंख्याक आघाडीमा माजी जिल्हाध्यक्ष रिझवान गणेश खान काँग्रेसचे शीलकावार, सरचिटणीस जिल्हा लोकेश इंगोले, माजी जिल्हा परिषद सदस्य राकेश नेमनवार, समिती पंचायत उपसभापती संतोष बोडेवार, माजी सभापती विविध अभय डोंगरे, संस्थेचे सहकारी विलास अध्यक्ष ठाकरे, संचालक राहुल देहणकर, उबाठाचे म हागाव शहर समन्वयक

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अडीच वर्ष मुख्यमंत्री महायुतीचा असताना विकासाची कामे केली. लाडकी बहिण, लाडके भाउः, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचे काम सरकारने केले. या कामाची पोचपावती विधानसभा म्हणून निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक

अविनाश

सवनाचे

तेजस ठाकरे, उबाठाचे

रुपेश ठाकरे, अमोल

जाधव, शुभम राठोड,

भारती

पदाधिकाऱ्यांनी प्रवेश

देशमुख,

पदाधिकारी

महाविकास आघाडीचा चारी मुंड्या चीत केले. ज्यांना सत्तेत येण्याची स्वप्न पडत होती, ती ध्रळीस मिळाली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. महायुतीची दुसरी टर्म वेगाने काम

करत आहेत. त्यामुळेच उबाठा, जाहीर सूचना मास्या अशील श्रीमती संजना संटीप चटहाण दिवंगत संदीप धोंडू चव्हाण यांच्या पत्नी यांच्या वतीने याद्वारे सूचना देण्यात येते की, त्या गाव-तिवरी, ता. वसई, जि. पालघर येथील "सनटेक-वन वर्ड ५" या इमारतीमधील

सतराव्या मजल्यावरील युनिट क. १७०६, क्षेत्रफळ मोजमाप ३९.०९ चौ.मीटर्स कार्पेट क्षेत्रफळ आणि १२.०५ चौ.मीटर्स इतर वापरयोग्य क्षेत्रफळ एकूण ५१.१४ चौ .मीटर्सच्या सह-मालक (५०% हिस्सा) होत्या आणि दिवंगत संदीप धोंडू चव्हाण यांचे दि. १७.११.२०२४ रोजी निधन झाले होते, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती संजना संदीप चद्राण या केवळ कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी आहेत आणि श्रीमती संजना संदीप चव्हाण त्यांच्या पतीचे सदर सह-मालकत्व (५०% हिस्सा) त्यांच्या नावे हस्तांतरित करण्याकरिता अर्ज करणार आहेत. कोणा व्यक्तीचा गाव-तिवरी, ता. वसई, पालघर येथील "सनटेक-वन वर्ड ५" या इमारतीमधील सतराव्या मजल्यावरील सदर युनिट क. १७०६, क्षेत्रफळ मोजमाप ३९.०९ चौ.मीटर्स कार्पेट क्षेत्रफळ आणि १२.०५ चौ मीटर्स इतर वापरयोग्य क्षेत्रफळ एकूण ५१.१४ चौ.मीटर्स विरुद्ध किंवा करिता भेट. गहाणवट. देवाणघेवाण या मार्जे किंवा अन्यथा कशाही प्रकारे कोणताही दावा असल्यास याद्वारे त्याबाबत पराव्यासह लेखी स्वरुपात निम्नस्वाक्षरीकार यांना त्यांच्या **१०९,**

पार्वती स्मृति, राजेश हॉटेलजवळ, स्टेशन

रोड, भाईदर (प), जि. ठाणे ४०१ १०१ येथील

दिवसांमध्ये सचित करावे अन्यथा असे दावे.

जर असल्यास, सोडून दिले असे समजण्यात

येईल आणि हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यात

सदर सूचना प्रसिद्धीपासून

येर्डल, याची कपरा। नोंट ध्यावी ठिकाणः भाईदर ਵਿਜ਼ਾਂ**क: 09 0/ 202**4

> भरत एम. शाह बी.कॉम, एल.एल.बी ॲडव्होकेट, उच्च न्यायालय

जाहीर नोटीस तमाम जनतेस कळविण्यात येते की, फ्लॅट नं. ७ बी, दसरा मजला. मकवा पार्क. हाथीमोहल्ला. वसई (प). ता सई, जि. पालघर. हा सदिनकेचा दि. ३०.०९.१९९१ रोजीचा व दि. १७.१२.१९९१ रोजी सहदय्यम निबंधक वसई ह्यांच्या कार्यालयात मेसर्स एम्पायर कन्स्ट्रक्शन आणि अशरफ जिकर शरीफ ह्यांच्यामध्ये नोंदणी झालेला करारनाम्याचा मुळ दस्त क्र. १७.१२, अनुक्रमांक १११६२ ते ९९८ गहाळ झाला आहे. सदर दस्ताची गहाळ झाल्याची तक्रार वसई पोलीस ठाणे येथे दि. १९.०७.२०२५ रोजी कलेली असून त्याचा राजा आय.डी. i. ११६९५/२०२५ असा आहे. जर कोणत्याही इसमास उपरोक्त वर्णन केलेल्या सदिनेकेचा मुळ करारनामा सापडल्यास त्यांनी निम्नलिखीत पत्यावर तात्काळ संपर्क [धावा किंवा कोणत्याही इसमास सदर सदन्विकबाबत कोणत्याही प्रकारचा दावा, हक्क अगर हितसंबंध् असल्यास त्यांनी आपली हरकत योग्य त्या पराव्यानीर्श ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसाच्या आत लेखी कळवावी अन्यथा तसा हक्के. अधिकार अगर हितसंबंध नाही व असल्यास तो स्वःइच्छेने त्यागीला आहे असे गृहीतधरले जाईल.

दिनांक: ०२/०८/२०२५ अशफाक अब्दुल गफ्फार खलिफा बी-७, दुसरा मजला, मकवा पार्क, हाथीमोहल्ला, वसई (प.), ता. वसई, जि. पालघर.

PARTICULARS

Net Profit / (Loss) for the period (before Tax

Net Profit / (Loss) for the period before Tax

(after Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period after Tax

(after Exceptional and/or Extraordinary items

[Comprising Profit / (Loss) for the period (after tax

rning Per Share (face value of ₹10/- each

PARTICULARS

and Other Comprehensive Income (after tax)]

otal Comprehensive Income for the period

not annualised for quarterly figures)

Exceptional and/or Extraordinary items)

Total Income

Equity Share Capital

Diluted:

Total Income

Profit After Tax

Date: 1st August, 2025

जाहीर सूचना

जनतेच्या माहितीसाठी सचना देण्यात येत आहे की. श्री. उदय दत्तात्रय तांबे यांचे फ्लॅट क्रमांक ए-४. राणा

सारथी मुलुंड को-ऑप. हसै. सोसायटी. लिमिटेडच्या 'गुरुप्रसाद' म्हणून इमारतीच्या ए-विंगमध्ये तळमजल्याव

४८२ चौरस फूट बिल्ट-अप क्षेत्रफळ असलेले फ्लॅट क्र.ए-४, अरुणोदय नगर, वीर सावरकर रोड, मुलुंड

(पूर्व), मुंबई - ४०० ०८१ येथे आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे ५०/- रुपयांचे पाच पूर्ण भरलेले शेअर्स होते

ज्योंचे क्र.१६ ते २० (दोन्ही समाविष्ट) असे आहेत जे सदर सोसायटीने जारी केलेल्या भाग प्रमाणपत्र क्र.४

अंतर्गत समाविष्ट आहेत (यापुढे संक्षिप्ततेसाठी 'सदर सदनिका आणि सदर शेअर्स' म्हणून संदर्भित). श्री. उदय

दत्तात्रय तांबे, ३१.०५.२०११ रोजी मृत्युपन्नाविना निधन पावले. त्यांच्या परचात त्यांचे एकमेव कायदेशीर वारस होते:- (१) श्रीमती लता उदय तांबे - पत्नी (सध्या मयत) (२) श्रीमती सुचिता प्रवीण बर्वे - विवाहित

मुलगी (विवाहापूर्वीचे नाव: सुचिता उदय तांबे) (३) श्रीमती स्मिता समीर ढवळे - विवाहित मुलगी

(विवाहापूर्वीचे नाव: स्मिता उदय तांबे) (४) श्रीमती तृप्ती अभिजित केळकर - विवाहित मुलगी (विवाहापूर्वीचे नाव: तृप्ती उदय तांबे) मृत श्री. उदय दत्तात्रय तांबे यांचे तीन वरील एकमेव कायदेशीर वारस आहेत. श्री. उदय

दत्तात्रयं तांबे यांच्या निधनानंतर, सदर फ्लॅटचे भाग प्रमाणपत्र श्री. उदय दत्तात्रय तांबे यांच्या फ्ली श्रीमती लता

उदय तांबे यांच्या नावावर रीतसर हस्तांतरित करण्यात आले. श्रीमती लता उदय तांबे यांचेही १४.०३.२०१९

रोजी मुत्यपत्र न करता निधन झाले. म्हणून, श्री. उदय दत्तात्रय तांबे आणि श्रीमती लता उदय तांबे यांच्या

निधनानंतर, वर उल्लेख केलेल्या तिन्ही विवाहित मुली म्हणजेच श्रीमती सुचिता प्रवीण बर्वे, श्रीमती स्मिता

समीर ढवळे आणि श्रीमती तृप्ती अभिनित केळकर, या फ्लॅटमधील हक, शिर्षक आणि हितसंबंधात ३३.३३%

अविभाजित वाटा मिळण्यास पात्र ठरल्या. श्रीमती लता उदय तांबे यांच्या निधनानंतर, सदर फ्लॅटच्या संदर्भात

भाग प्रमाणपत्र वर उद्धेख केलेल्या तिन्ही विवाहित मुलींच्या नावे रीतसर हस्तांतरित करण्यात आले. त्यानंतर

२५.०७.२०२५ रोजींच्या सह-निबंधक मुंबई - ३०ँ यांच्या कार्यालयात अ.क्र. एमबीआय-३०/१५१८३/

२०२५ अंतर्गत नोंदणीकृत दिनांक २५.७७.२०२५ रोजीच्या रिलीज डीडतुसार, श्रीमती सुचिता प्रवीण बर्वे यांनी सदर फ्लॅटमधील हक्क, शिर्षक आणि हितसंबंधातील तिचा ३३.३३% अविभाजित हिस्सा आणि

श्रीमती तृप्ती अभिजित केळकर आणि श्रीमती स्मिता समीर ढवळे यांच्या नावे नमूद केलेल्या अटी आणि

शर्तींवर त्याग केला. म्हणून, आता श्रीमती तृप्ती अभिनित केळकर आणि श्रीमती स्मिता समीर ढवळे या सदर

आता श्रीमती तमी अभिजित केळकर आणि श्रीमती स्मिता समीर दवळे सदर फ्लॅट सदर शेअर्ससह कोणत्याई

इच्छक पक्षालां विकण्याचा मानस आहेत. राज्य सारथी मुलंड को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड यांनी

दिवंगत श्री. उदय दत्तात्रय तांबे यांना दिलेले मूळ वाटप पत्र हरवले आहे किंवा गहाळ केले आहे आणि अथक

प्रयत्नांनंतरही त्याचा शोध लागत नाही. नवघर पोलीस ठाण्यात ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली

आहे. तक्रार क्र. : ७१ ३२५/२०२५. सर्व व्यक्ती. सरकारी अधिकारी. बँक. वित्तीय संस्था इत्यादी ज्यांना मदर

पलॅट किंवा त्याच्या कोणत्याही भागावर गहाणखत, भेटवस्तू, विक्री, ताबा, वारसा, भाडेपट्टा, परवाना,

धारणाधिकार, देवाणघेवाण, देखभाल, शुल्क, विश्वस्त, करार, वाटा, सुविधा किंवा अन्यथा किंवा जे काही

याद्वारे कोणताही दावा असल्यास त्यांनी ६० ३, शगुन साधना, जी. वहीं. स्कीम रोड क्र.२, मुलुंड (पूर्व), मुंबई - ४०० ०८१ येथील तिच्या कार्यालयात लेखी स्वरूपात सादर करावा, अन्यथा असे गृहीत धरले जाईल

आणि/किंवा असे मानले जाईल की असे कोणतेही दावे नाहीत आणि जर असतील तर ते माफ केले गेले

आहेत किंवा सोडून दिले गेले आहेत आणि माझे अशिल त्यानंतर केलेल्या कोणत्याही दाव्याचा संदर्भ न घेता

फ्लॅट आणि सदर शेअर्सच्या संपूर्ण मालक आहेत.

सदर फ्लॅटच्या संदर्भात व्यवहार करण्यास मोकळा असेल.

EBIDTA

र्तिकाण ∙ वसई

ठाणे, दि. १: मिळाले. लाडवया बहिणींनी काँग्रेस आणि इतर पक्षातील शेकडो लोक शिवसेनेत प्रवेश करत

जाहीर सूचना

सर्व जनतेस या नोटीसदवारे कळविण्यात येते की. माझे सर्व जगतिस या गाटासद्वार कार्यव्यात यत कर, माझ पक्षकार, श्री. तानाजी मास्ति भोसले हे ओम साई पूजा सहकारी गृहनिर्माण संस्था, चोळे, डोबिवली (पूर्व), तालुका-कल्याण, जिल्हा-ठाणे येथील फ्लॅट क्रमांक २५, चौथा मजला, याचे कायदेशीर मालक आहेत भावपर्यात्रक्षार नातर जाहरः. माझ्या पक्षकारांनी सदर पर्लंट **मेसर्स ओम साई कंबाइन्स** यांच्याकडून दिनांक ०६/११/९९१ रोजीच्यानोंदणीकृत विक्री कराराद्वारे (नोंदणी क्रमांक CH-423/1991) खरेदी केला

मससे आम साई कवाइन्स आगण श्रा. तानाजा मारेता भोसते यांच्याति दिनांक ०६/११/९९९१ चा मूळ विक्री करार माझ्या पक्षकारांक द्रुन हरवता/गहाळ झाला आहे आणि तो त्यांना सापडत नाहीचे. माझ्या पक्षकारांचे चिरंजीव, श्री. शेखर तानाजी भोसते यांनी डोबिवली पोलीस ठाण्यात याबाबतची हरवल्याची तक्रार (ह*र*वल्याचा अहवाल क्र. DOM071 दिनांक ०१,०८७,२०६५ दाखल केली आहे. जर कोणत्याही व्यवसीया उपरोबत मूळ विक्री करारासंदर्भात कोणताही अधिकार किंवा दावा असेल, तर त्यांनी ही

सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून **१५ दिवसांच्या** आत संबंधित कागदपत्रांसह मला कळवावे. अन्यथा, असे गृहीत धरले जाईल की कोणाचाही कोणताही अधिकार किंवा दावा नाही आणि तो सोडून दिला आहे. सही/-

मनीष **वी. के. शुक्ला** दिनांक: ०२/०८/२०२५ वकील उच्च न्यायालय, मुंबई पत्ता: बी-११, व्हर्टेक्स विकास बिल्डिंग, अंधेरी पोलिस स्टेशनच्या शेजारी, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०६९. मोबाईल क्रमांक ८१०८२ ०८०५६

0-0, x00000, C#000 t0, 000 000#00# | CaCi, Cacco (CCi), Caci x Cacco (CCi) 다리 마르 레라 amp ap cylo 마다 CCC £ مراور المعروري معروري مروروري مروروري والمروروري والمروروري والمروروري والمروروري والمروروري والمروروري والم 000 4, t0 000 000 00t0t, 0000 منت من شاعة من من المنتسب الأسن . (منت) /, COCCOT, ČICK CIŬILŬO (CIĆ CIĆ CIS) CIĆ ydiiii 4.07.− 0000C 003 gif 03CC 01CC, 0000 CHÍC 4/C3/9C3C ĐƠN CHỐ CỐC MICH CHỐ. 7000 Chillis Chalain Allino Chillis (COOC) (COOC) (COOC) CHILD CHILD CHO CHILD CHILD CHIC مواة فقد فتقاد منها مواست مست

وسلامه سينمان جي موسي دين الم an, and and and and and and and | cc c:c ccm c:m c: c'cc c'acmcc, an, anno, detalliment de stat C CTT +COULC+833TC C. (CTx) IIICIII <u> | |</u>

> > (Figures ₹ in lakhs except EPS

184.89

(287.60)

20.35

20.35

1,196.70

0.17

298.78

For Starlog Enterprises Limite

(4.14) 2,607.6

Raj Atul Manel

Director DIN: 10997941

Audited

31.03.2025 31.03.2025

3.148.62

(180.89

2,706.37

2,706.3

2.705.7

1,196.70

22.61

□□□1: □?-□2-?□?·

30.06.2024

Unaudited

99.69

39.77

39.77

1,196.70

0.33

30.06.2025 | 30.06.2024 | 31.03.2025 | 31.03.2025

Unaudited Unaudited Audited Audited

286.48

18.83

18.83

STARLOG ENTERPRISES LIMITED

CIN: L63010MH1983PLC031578

MSME regn. No. UDYAM-MH-18-0205650 Regd. Office: 501, Sukh Sagar, N. S. Patkar Marg, Mumbai – 400007 Email: cs⊜starlog.in ∣ website: www.starlog.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

Jnaudited

(24.58)

(109.57)

(109.57

(109.57)

(109.57

1,496.69

(0.73)

(214.35)

rief of the Unaudited Consolidated financial results for the Quarter ended June 30, 2025

The above is an extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with the

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of Bombay Stock Exchange (www.besindia.com) and also on the Company's website "www.starlog.in". The same can also be accessed by scanning the QR code provided below:

(यशश्री एस. काळे)

नोटरी, भारत सरकार

ठिकाणः मुंबई

आहेत. असे उपमुख्यमंत्री शिंढे

म्हणाले. शिवसेना दिलेला शब्द

पाळते म्हणूनच महाराष्ट्राच्या

शिवसेनेवर

कानाकोपऱ्यातून

مومسور فأواه ووريس وواوروا وبواور CHC COLL SHOWE OF CHILD SHOW Ů:£00₹ 0000.00. 00., 000° 00₹, خات گفته رستان فسنست معیست را الباليات « الباليات « الباليات « الباليات الأ الباليات « الباليات » الباليات « الباليات » الباليات « البالي المرابع موالم المرابع ando eño es écite, amb es מותות בדים בעודה ליותות בינים מותות מות יותות וה السام من حقوق ، حقوق قو فاحساده ا Ota Compt Compton 45000 i Chamber

श्राच्या वर्षे व्याप्याश्राच्या व्यव्ह व्याप्याप्या IIIII - III २ IIII २ 🕸 ८

ारा ाााउ : شَانُ مُنْ مُنْ مُنْ اللَّهِ (اللَّهُ مُنْ اللَّهُ اللَّهُ اللَّهُ اللَّهُ اللَّهُ اللَّهُ اللَّهُ اللَّهُ ال

Ott-00, 0001 0001, 0000 0000 0000. 8 1114 1

This is to give notice to the General Publi that my client intends to purchase Commercial Unit Shop No. 9 on Groun Floor at Raj Garden C.H.S Ltd, Mahavi Nagar, Kandivali West, Mumbai 400067

PUBLIC NOTICE

विश्वास ठेवून येत आहेत, असे ते

neasuring about 332 sq ft built-up are pearing CTS No. 128/A [New C. T. S No 128/A/1 TO 91 and 128B (pt)] of Village Kandivali, Taluka Borivali, Mumba Suburban District. (hereinafter referred t s "the said Shop") more particularly described in the schedule hereunder writte wned by Mr. SHELDON TAIRO Any person having right, title, interes

n, demand, objection of whatsoever nature in upon or against the said shop in th form of ownership, possession, gif exchange, inheritance, decree, tenanc ase, lien, mortgage, easement, release charge through any agreements conveyance deeds, writings, undertaking or in any other way, may inform in perthe undersigned Advocate Adv. M.K Shaikh at Shop No 47, New Shoppin Center, Bandra (East), Mumbai 400051 Email Address: advshaikhmk@gmail.con Contact No. 9820139203, within 30 days o ublication of this notice failing which th said transaction will be completed withou taking cognizance of the same considering the same being waived and my client sha ot be responsible for the same

पी५७७पीबीएल७८६५८**१**७

₹. ७६०८०/-

सूचनेसह

https://bankauctions.i

सूचना दिनांक ०८.०४.२०२४ मागणी स्कम रू.२९,९३,६०४/-

क. २४,२०,९६८.३९/- (रूपवे चोवीस लाख वीस हवार नऊरो अहुसड पैसे एकोणचाळीस फक्क)

७. ७६०८०३/- (रुपने सात लाख साठ हजार आठशे तीन फक्त)

पर्वसाधारण जननेने आणि क्रियेषतः कर्जवरांनी कृपया लक्षात ठेवा की जर येथे नियोजित ताराखेला लिलाव कोणस्याही करणास्तव अयशस्त्र बाला तर प्रतिभूत धनको, प्रतिभृत धनकोच्या विकक्तुर्वसूसार, खाजगी कराराद्वारे विक्रीदारे सिल्युरिटी इंटरेस्ट लागू करू शकतो. विक्रीच्य तुमर्शीस्त्रवार अर्थो आणि शतीसाठी, कृपया https://bankauctions.in आणि https://www.bajajfinserv.in/sarfaesi-auc

जाहीर नोटीस

वसई येथील मा. श्री. एस. आर. निकम, तिसरे सह दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर,

वसई यांचे न्यायालयात

ने. ता. : १२/०८/२०२५

प्र. <u>वादी क्र. ४</u> बसीन तालुका मुस्लीम कब्रस्तान कमीटी ७, मेघदुत अपार्टमेंट, विरार पश्चिम,

ज्या अर्थी सदस्चे वादी हयांनी मे दिवाणी न्यायाधीश

(व. स्तर) वसई यांच्या कोर्टात प्रस्तुतचा नियमित दिवाणी

दावा क्र. १७/२०१७ दाखल केला आहे. त्याअर्थी असे

मध्ये. प्रतिवादी क्रं. ४ यांच्यावर प्रत्यक्ष नोटीसीर्च

बजावणी झालेली न सल्यामुळे ही जाहीर नोटीस प्रसिध्द करीत आहेत. तरी सदर **प्रतिवादी कं. ४** अगर त्यांचे

प्रतिनिधींनी त्यांची बाजु मांडण्यासाठी ही नोटीस

प्रसिध्द झाल्यापासन ३० दिवसांच्या आत उपरनिर्दिष्ट

प्रकरणी सामील होउन आपले लेखी म्हणणे नोंदवा

आणि तसेच या लेखावरुन असे कळविण्यांत येते की

सदरहु मुदतीत आपले लेखी म्हणणे न आल्यास न्यायालय वादीचे म्हणणे ऐकुन प्रस्तुतच्या अर्जात

निकाल देण्यांत देईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी सदर प्रकरणी पुढील तारीख १२/०८/२०२५ रोजी

आज दि. ३०/०७/२०२५ रोजी माझ्या सहीनिशी व

हुकूमावरुन

दिवाणी न्यायालय व स्तर, वसई

येते की सदरहु नियमित दिवाणी दाव

नि.क्र. ४३

राजेंद्र पाटील

कलेक्टर, पालघर

ता. वसई, जि. पालघर.

नेमण्यात आली ऑहे

शिक्का

जाहीर सूचना

मे. ॲपेक्स किडनी केअर प्रा.लि. हे अपार्टमेंट

यावसायिक कार्यालय युनिट क्र.१०१ व १०२

क्षेत्रफळ ३०९० चौ.फ. कार्पेट क्षेत्र (अर्थात ३७०८

चौ.फ. बिल्टअप क्षेत्र). टेरेसला लागन मोकळ

२३५ चौ.फु., युनिट क्र.१०२: १९६५ चौ.फु.).

नमेच स्टील्ट भाग कार पार्किंग क 14 ८ ९ व १०

क्षेत्रफळ ४४० चौ.फु., १ला मजला, सरस्वती गणेश

प्रसाद अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत क्र. १, पार नाका

हल्याण (पश्चिम), गाव व तालुका कल्याण

जेल्हा ठाणे-४२१३०१ या जागेचे मालक आहेत

. सदर मालमत्ता मूळतः मे. ॲपेक्स किडनी केअर

प्रा.लि.ने दिनांक १०.०६.२०१० रोजीच्या

दणीकृत विक्री करारनामाद्वारे श्री. मकरंद माधव

केळकर यांच्याकडन खरेदी करण्याचे मान्य केल

होते, जे अ.क्र.केएलएन-१-४७५८/२०१०

नंतर्गत नोंदणीकृत होते. सदर करारनामा मे. केळक

एंटरप्रायझेस[े] (भागीदार श्री. मकरंद माधव

केळकर यांचे मार्फत) आणि श्री. वसंत गणेश

फडके, श्री. सुनील वसंत फडके, श्री. सुषम

सुनील फडके आणि इतरांच्या संमतीने त्यांच्य

तिसर नियक्त केलेल्या वकील मे. केळक

एंटरपायझेस यांच्यामार्फत करण्यात आले होते.

गरस्वती गणेश प्रसाद अपार्टमेंट ओनर्स असोसिएश

म्हणून ज्ञात असोसिएशनची स्थापना आणि

अ.क्र. केएलएन-१-७३८४-२०१२ अंतर्गत नोंदर्ण

देनांक ०४.१०.२०१२ रोजीच्या नोंदणीकृत

बोषणेटारे करण्यात आली आहे. जी अ.क.९०५१

२०१२ अंतर्गत दिनांक ०४.१२.२०१२ रोजीच

यानंतर, सदर जागेची पुष्टी करण्यात आली आणि

. ॲपेक्स किडनी केअर प्रा.लि. यांना दिनांक

२० ०८ २०१८ रोजीच्या अपार्टमेंटच्या नोंटणीक

१०.०६.२०१०, अ.क्र.के एलएन-१-४७५८/

मूळ नोंदणी पावती ज्यावर अ.क्र.केएलएन-१

• रु.६,०५,६००/ - ची मूळ मुद्रांक शुल्क पावर्त

मूळ इंडेक्स २ दिनांक १०.०६.२०१० रोजी,

• मूळ नोंदणीकृत घोषणापत्र दिनांक ०४.१०.२०१२

अ.क्र.केएलएन-१-७३८४-२०१२ अंतर्गत

• मूळ नोंदणीकृत पुरवणी करारनामा दिनांक

०४.१२.२०१२, अ.क्र.९०५१/२०१२ अंतर्गत

या सार्वजनिक सूचनेद्वारे, मे. ॲपेक्स किडनी केअर प्रा.लि. वर नमूद केलेल्या मालमत्तेवर किंवा

दुस्तावेजांवर कोणताही हक, हक, दावा, हितसंबं

किंवा आक्षेप असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडन दावे

आणि/किंवा आक्षेप, जर असतील तर, मागव

असे दावे किंवा आक्षेप, जर असतील तर, ते लेखी

स्वरूपात करावेत आणि या सूचनेच्या प्रकाशन

तारखेपासन १५ दिवसांच्या आत खाली नमुर

केलेल्या पत्त्यावर स्वाक्षरीकर्त्याकडे सादर करावेत

ान्यथा ते माफ मानले जातील आणि त्यानंत

ठिकाण: मुंबई मे. ॲपेक्स किडनी केअर प्रा.लि

कोणतेही दावे विचारात घेतले जाणार नाहीत.

दिनांक: ०२.०८.२०२५

ज्याचा अ.क्र.४७५८/२०१० आहे.

२०१० अंतर्गत नोंदणीकृत.

४७५८/२०१० आहे.

नोंदणीकृत

ोंदणीकृत पुरक करारनामासह वाचली जाते.

गंच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे.

राायालयाच्या शिक्यानिशी टिली

२०/०८/२५ सकाळी ११:०० वा. ते द. १:०० वा.

ऑफिस क्र.एसएफ/६, एसएफ/७, एसएफ/११ -२ ग मजला आर.एस. क्र. ३३३/२/पैकी/२ सी एस क्र.२४० पैकी एफ.पी. क्र.८४ टी पी क्र.२६ अर्थ अरुका टॉवर अरुका, मौवे:-तांडलवा ता. आणि जिल्ला-वडोदय गुजरात ३९०००७ येथील सर्व भाग व खंड वासह सामायिक क्षेत्रांमच्ये प्रमाणित वाटा

त्यापैकी कार्यात्य क्र.एसएफ-०६ (क्षेत्र मोजमाप क्षेत्र १५.३३ चौ. मीटर आणि अविभाजित आणि प्रमाणित जमीन मोजमाप क्षेत्र ६.८१ चौ. मीटर) चतुसिमा : - पूर्वेला - कार्याल्य क्र.एसएफ/५; पश्चिमेला - कार्यालय क्र.एसएफ/७; उनरेला - खुली जागा: दक्षिणेला - एफ.पी. क्र.८८

०२.०८.२५ ते १९/०८/२५ पर्यंत कामाच्या दिवशी सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रव

वकील ए. ए. पाटील

...वार्ढ

सही/- प्राधिकृत अधिकारी - बबाज फावनान्स लिमिटेड

कर्ज खाते क्रमांक

कबाकी रक्कम

कलम १३(२) अंतर्गत वैधानिकदिनांक व सकम

बावर मालमत्तेचे वर्णन

ई-लिलावाची तारीख

बोली वाढीव रक्कम

धनकोला जात

विनांक : ३१.०७.२०२५, ठिकाण:-पुणे

भाणि वेळ

ई-लिलाव पोर्टल

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

ALL THAT piece and parcel of the Commercial Unit Shop No. 9 on Ground Floor at Raj Garden C.H.S Ltd, Mahavi Nagar, Kandivali West, Mumbai 400067 admeasuring about 332 sq ft built-up are pearing CTS No. 128/A [New C. T. S No 128/A/1 TO 91 and 128B (pt)] of Villag Candivali, Taluka Borivali, Mumba Suburban District.

Mr. M.K. SHAIKH Advocate High Court.

माउद्देश निर्माण कार्यां प्राथना स्वाप्त स्वा

परिगार ४-च (नियम ८(६) ची तरतुवी गरा) सरफायसी काबदा २००१ अंतर्गत ई-लिलाव विक्री सूचना सिक्बुरिटायझेशन अण्ड रिक-स्टूबशन ऑफ फाबनान्त्रिशल असेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्बुरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००१ (काबदा) अंतर्गत स्थावर मात्मतेची विक्री ब्लाज फायनान्स लिमिटेड (बीएफल्ल) कडे ताण देवलेल्या आणि कमाचा ताबा येण्यात आला होता त्या खालील प्रतिमू ग्रालमनेच्या संदर्भात सर्वसाधारणच्ये जनतेला आणि कर्जुवर/सह-कर्जुवर/तरण्डती यांना सूचना देण्यात येत आहे, कायदाच्य

तसूर्वीनुसार बीएफ़्स्स्तच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले हे कर्ज मेथे नमूर केलेल्या रकमेची आणि पुढील लागू व्याज, शुल्व आणि खर्च इत्यादीच्या यसुर्तीसाठी विलावाहरी विकले जाईल. खाली वर्णन केलेली प्रतिकृत मालमाना जांदे आहे केथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे आहे जे काही आहे या तत्वानुसा सिक्युरिटी इंटरेस्ट (एम्फोर्सिट) रूल्स (नियम) च्या नियम क्र.८ व ९ अंतर्गत धकबाकी वसूल करप्यासाठी विक्री केली जा

कर्जदाराचे नाव आणि पना बंद रोड करोळी ठाणे महाराष्ट्र ठाणे ४२१३०२, **तसेल** ऑफिस क्र.एसरफ्,४६, एसरफ्,४५, एसरफ्,४५, एसरफ्,४५, एसरफ्,४५, एसरफ्,४५ ११ - २ रा मजला आर.एस. क. ३३३/२/फेकी/२ सी एस क्र.२४० फेकी एक.फी. क्र.४४ टी पी.क.१४ ऑफिस क्रमांक एसरफ्,४५/एसरफ्,४५, एसरफ्,४९ २ रा मजला अर्थ अल्का टॉबर अल्का, सीजे: तांडलजा ता. आणि जिल्हा-चडोदरा गुजरात ३९००७५ **२. यश हितेश सोलंकी**, राहणार-प्रीनलँ सोसायटीच्या मागे ए१ जलपा सोसायटी आणि एस्सार पेट्रोल पंप जवळ वॉर्ड क्र.११ कार्यालय टाईंग साधान-पान मान कर साधान करने हैं। साम करने हुए से किया के साधान करने हुए से साधान है। अपने स

	जलपा सांसायटी आणि एस्सार पेट्रोल पर जबळ वॉडे क्र. ११ कार्यालय टाइम सकेल हरी नगर वडीटरा बडोदा ३९००२१ गुकरात, संपर्क- ९८२०४०३१३५, ईमेल- tanishent27@gmail.com
कर्ज खाते क्रमांक	पी५७७पीबीएल७८६५८१७
कलम १३(२) अंतर्गत वैधानिकदिनांकव सकम	सूचना दिनांक ०८.०४.२०२४ मागणी रक्कम रू.२९,९३,६०४/-
३१.०७.२०२५ पर्यंतची थकबाकी रक्कम	क. २४,२०,९६८,३९/- (रूपने चोवीस लाख बीस हबार नऊसे अहुसद पैसे एकोणवाळीस फक्क)
स्थावर मालमत्तेचे वर्णन	ऑफिस क्र. एसएफ/६, एसएफ/७, एसएफ/११ - २ रा मजला आर.एस. क्र. ३३३/२/पैकी/२ सी एस. क्र. १४० फि एफ.पी. क्र.८४ टी पी क्र.२६ जबं अल्फा टॉबर अल्फा, भीचे:-तांडलचा ता. ऑण जिल्हा-चडोडरा गुकरात ३६०००० येथील सर्व भंगा च चंड चासह सामिष्क क्षेत्रामध्ये प्रमाणित चाटा त्यांकेती कर्चात्वक क्र.एएफ-०६ (क्षेत्र मोजसाथ क्षेत्र १५. ३३ ची. मीटर आणि अविभाजित आणि प्रमाणित जमीन मोजमाथ क्षेत्र ६.८५ ची. मीटर) चुरिसा: - पूर्वेला - कार्याल्य क्र.एसएफ/५; पश्चिमेला - कार्याल्य क्र.एसएफ/५; जम्हेला - खुली जागा; दक्षिणेला - एफ.पी. क्र.८८
राखीव किंमत रू.मध्ये	इ. ७६०८०३/- (रुपये सात लाख साठ हजार आठ ने तीन फक)
इस्टे	₹, ७६०८०/-
ई-लिलावाची तारीख आणि वेळ	१९/०८/२५ दुपारी २:०० वा. ते ४:०० वा.
ई-लिलाव पोर्टल	https://bankauctions.in
इरठे सादर करण्याची शेवटची तारीख	१८/०८/२५
बोली वाढीव रक्कम रू.मध्ये	रू.२५०००/-
प्रतिभूत धनकोला ज्ञात अधिभार	अज्ञात
मालमत्ता तपासणी	०२.०८.२५ ते १८/०८/२५ पर्यंत कामाच्या दिवशी सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पूर्व
तारीख	सूचनेसह
सर्वसाधारण जनतेने आणि वि झाला तर प्रतिभृत धनको, उ	्रा सुचनेसर कोपतः कंदरारी कृपया लक्षात देवा की चर येथे नियोजित तासवेला लिलाव कोणवाही कारणास्तव अवसम्ब तिहत्त कंदरारीय विवेदत्व्वद्धीसुसार, खावगी करराह्यरे विक्रीहरे सिक्युरिटी इंटरेस्ट लागू कर सावस्था विक्रीच्या तीसाठी, कृपया https://bankauctions.in aiगी https://www.baiafinserv.in/saffaesi-auc-

SBI भारतीय स्टेट बैंक श्ला मजला, जीवन सेवा अनेक्स बिल्डिंग, बी बिंग, एलआवसी कॉम्प्लेक्स, एस.ब्ही.रोड, सांताकुझ पश्चिम, मुंबई-४०००५४.

मागणी सचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार श्री. <mark>सुनिल ठाकूर,</mark> प्लॉट क्र.१४९, दुकान क्र.०४, शिव न्लाझा, कळंबोली पोलीस ठाणेजवळ, सेक्टर १, कळंबोली, नवी मुंबई, रायगड-४१०२१८, **ईबी**-आ**रएलए**ग एचएल-आयएमजीसी-एनओएन एसएएल खाते क्र.४२०८४१६९६१५, ईबी-एसबीआय सुरक्षा खाते क्र.४२११३३९८०६८ यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज रकमेची मुद्दल व त्यावरील व्याज जमा करण्यात कसूर केलेली आहे आणि यामुळे त्यांचे खाते १२.०७.२०२५ रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर १५.०७.२०२५ रोजी सूचना पाठविण्यात आली होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे रचित करण्यात येत आहे.

थकबाकी रक्कम: १५.०७.२०२५ रोजी देय रक्कम रू.३७,५७,८२१.०० (रुपये सदोतीस लाख सत्तावन्न हजा आतंत्रों एकवीस फक्त) तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शल्क इत्यादी. परं पर्याची सेवेकरिता सरवात करण्यात आली आहे. वर उपन कर्जनर आणि त्यांचे जामितरार (लाए असल्यास) यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सुचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकबार्क क्क**म जमा[°] करावी.** अन्यथा सिक्युरीटायझेशन[े] ॲन्ड रिकेन्स्ट्रेक्शन ऑफ फिनान्शियल[े] ॲसेटस्[°] ॲन्ड एनफोर्समेन्त ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६०

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरत्दीनुसार प्रतिभूत गालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

न्लॅट क्र.६०४, ६वा मजला, साई निकेतन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., इमारत क्र.१६ एम.एम.आर.डी.ए. कॉलनी, रॉक लेन, आर.सी. रोड, वाशीनाका, चेंबूर (पुर्व), मुंबई-४०००७४, क्षेफिळ २२५ चौ.फु. (कार्पेट) अर्थात २७० चौ.फु. (बिल्टअन) क्षेत्र, जमीन सीटीएस क्र.२६०/बी, २६१/बी, गाव आणिक, तालुका कुर्ला, मुंबई उपनगगर जिल्हा, नोंदणी जिल्हा व उप-जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील स्थावर मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

विनांक: ०१.०८.२०२५, ठिकाण: मुंबई

देवसांच्या समाप्तीनंतर योग्य कारवाई केली जाईल.

करारनामाद्वारे. अ.क्र.केएलएन-१-८३१९-२०१८ अंतर्गत नोंदणीकृत करण्यात आले. तथापि, खालील मूळ दस्तावेज हरवले/गहाळ झार प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया मूळ नोंदणीकृत विक्री करारनामा दिनांक

सीआयएन:एल७४९९९एमएच१९२९पीएलसी००१५०३

नॉदणीकृत कार्यालयः शशिकांत एन. रेडीज मार्ग, घोडपदेव, मुंबई-४०००३३; द्ररः:+९१-२२-३५०७५३६०; वेवसाईट:www.ivpindia.com, ई-मेल:ivpsecretarial@ivpindia.com

***			(रु.लाखात, ईपी	रस व्यतिरिक्त)
	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
तपशील	३०.०६.२५ अलेखापरिक्षित	३१.०३.२५ लेखापरिक्षित	३०.०६.२४ अलेखापरिक्षित	३१.०३.२५ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	43824	44030	43900	५४२५७
करपुर्व निव्वळ नफा	400	494	885	44२६
करानंतर निव्वळ नफा	448	363	383	9939
कालावधीकरिता एकूण सर्वकप उत्पन्न	५९२	348	३५८	4008
समभाग भांडवल	4033	4033	4033	4033
इतर समभाग				42800
उत्पन्न प्रतिभाग (रू.५०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)				
मूळ व सौमिकृत	9.94	3.69	3.32	५०.९६

 सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली तिमाही/वर्पाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कपचि सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाही/ वर्पाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्पाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com www.nseindia.com आणि कंपनीच्या www.ivpindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्पाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्या आले आणि ३५ जुलै, २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. वरील वित्तीय निष्कर्पाचे वैधानिव लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

आयव्हीपी लिमिटेडकरित सही/ मंदार पी. जोशी नमुना क्र. ७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई- ४०० ०३०. चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक : ACC/X/911/2025 सार्वजनिक न्यासाचे नाव : The Vikrant Achrekar Foundation ... बाबत.

अर्जदार : Bhagyashree Sopan Gaonkar सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की

सहाय्यक धर्मादाय आयुक्त, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या फेरफार अहवाल/अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा

न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जंगम मिळकत : रोख रु. १,०००/- मात्र

(अक्षरी रुपये एक हजार मात्र)

ब) स्थावर मिळकत : N. A सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची

असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेले अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील. ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय सह आयुक्त, महाराष्ट्र

राज्य मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०१-०८-२०२५ रोजी



सही/-अधिक्षक (न्यांस शाखा) सार्वजनिक न्यास नों दणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

 $(2000 \pm 0.000) \pm (2000 \pm 0.000) \pm (200$ 3-7-13 TZ

Composition composition composition con contract con contract con contract cont

QDD (XIII) (XII) (XII) (XII) (XIIII) (XIIII) (XIIII) (XIIIII) (XIIIIII) (XIIIIII) (XIIIIII) (XIIIIII) (XIIIIII) | CHÍO, CHÓO CÓBICHO CH' CHÓBCONNCH CHOCHO (CONNO) CON CHOCHO CON CHOCHO २५७-१८७ २०२० रोजावा व्यवस्थात अवैसार १००० १००० व्यवस्थात । २□/२□₹□, □□/२□₹□□+□□ □½/२□₹□□□□□ २८ □□□□₹ २□₹२, ५ □ २□₹२, ५ □ २□₹□, □□□□□□ SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 DIE SEBIHO/CFD/CFD-PoD-

SEBI 0.005 -24 0.005 0.005 0.005 0.005 0.005 0.005ڭاخۇرى ئاسىمى خۇرىسى ئاسىنىسى مىستۇرىسى بالىرى بىلىنى بالىرى بالىرى بالىرى بالىرى بالىرى بالىرى بالىرى بالىرى ودريتين ويبيب ودويته ميون ميرة مشيون بيستي بيعسوس دساسه وبسود ويستوجبون مورج Maashitla Securities Pvt. Ltd. ("Maashitla/RTA") The Commonwealth and the Commo

ممه مستهمة فالمامية فالمحاصية فالمحاص والمحاصرة المحاصرات المحاطرة والمحاصرات المحاصرات - المرتب (المرتب عربية عربية) - المرتب عن المرتب عن المرتب عن المرتب عن المرتب عن المرتب عن المرتب ع ميت ورصدة مشتون المستون عالماني فريد في المنافع المناف

مشون يسوخون مسواخه خامه مسوسو ككناه والمعارضين والمعارضين والمعارض ە≠ مسسسا مانات داخل قائلات باز کا کا VC/OAVM سالان کا کا مسسل باز کا مسلس باز کا مانا سالان کا مانا سالان کا م ومقلم بيبات فتتباده فألأسفاه ومأورية والإيمان والبياث والبياث والمواقية فيتباديه والمعاوية وموسد والبراد والمنافع والمنافع المبرو مستشبق صفوا المراص والمنافع المتروس والمنافع المتروس والمناف

ئەدەنىسىدە چىندەچى مەخ ئەدە بەدەنىدە مەخرىدە مىنوانىدە مەنوانىدە مەنوانىدى مەنوانىدىدى مەنوانىدى مەنوانىدى مەنوانىدى مەنونىدى مەنوانىدى مەنوانىدىدى مەنوانىدى مەنوانىدى مەنوانىدى مەنوانىدى مەنوانىدى مەنوانىدىدى مەنوانىدى مەنوانىدى مەنوانىدى مەنوانىدى مەنوانىدى مەنوانىدى مەنولىدى

· ШШДЖШШХФСТОТ , ШШШТТ СФТППЙСТТОСЬ СТОТЬ СТ والمارين والمستمال والمستم والمصاداة والسيس محصوب مشسور والمستجمع والمصادرين فيستري فيسترين والمسترين و - CIĜO. 100-0 100-0 ĈUDIĆANIĜI ĈICEŜ QUINO 1008-0- 1000 1000 ĈUDIO 1000.

| מאלים מאלים של www.evoting.nsdl.com מאלים מאלים של www.evoting.nsdl.com ומאלים מאלים מו المراجع في المراجع evoting@nsdl.com Ct Climate Com Ct C ما بالمناسب و المن المناطق المناطقة بمنحت صدر ، حصب ما بمن الأدر بين الأدر بين المناسفة المنا

| CONTINUOUS | CACTO |

> IIII/-Diù रा⊡

मुंबई-४००१०१

वकील सुवर्णा अरुण गोवित कार्यालय क्र.४१४-४१८, ४था मजला, डिम्पल आर्केड, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पुर्व, **□□**: □□≥.२□₹५

च्या वतीन

दिनांकः ३१ जुलै, २०२५ पर्णवेळ संचालक व सीईओ